

Seat No.	
-----------------	--

B.Com. (Part-III) (Semester-V)**Examination, March 2024.****BUSINESS REGULATORY FRAMEWORK - I****Sub. Code : 80241****Day and Date: Wednesday, 27-03-2024****Total Marks: 40****Time: 02.30 p.m. to 04.30 p.m.**

- Instructions:**
- 1) Attempt ANY FIVE questions out of seven.
 - 2) Figures to the right indicate full marks.

- Q.1 Write short notes. (Any two)** (8)
- a) GST
 - b) Designated partner
 - c) Periodicity of payment and return
- Q.2 Explain the classification of contract according to their validity.** (8)
- Q.3 Explain the applicability criteria of Employees Provident Fund Act, 1952.** (8)
- Q.4 Explain the capacity of partners for doing contract.** (8)
- Q.5 Explain the essential elements of valid contract of sale.** (8)
- Q.6 Explain the responsibilities of partners under Indian Partnership Act, 1932.** (8)
- Q.7 Answer the following questions in short. (Any two)** (8)
- a) What do you mean by GST Returns?
 - b) State the difference between Partnership firm and Limited Liability Partnership firm.
 - c) State the consequences of non-compliance of conditions under Payment of Gratuity (Amendment) Act, 2018.

मराठी रुपांतर

- सूचना : 1) सातपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

Q.1) टिपा लिहा. (कोणत्याही दोन) (8)

- 1) जी.एस.टी.
- 2) पदनिर्देशित भागीदार
- 3) अंशदान आणि विवरणपत्र भरणा कालावधी

Q.2) कराराच्या वैधतेनुसार करारांचे वर्गीकरण स्पष्ट करा. (8)

Q.3) कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कायदा १९५२ लागू होण्यासंदर्भातील निकष स्पष्ट करा. (8)

Q.4) करार करण्यासाठी व्यक्तींची पात्रता स्पष्ट करा. (8)

Q.5) मालाच्या विक्रीचा करार होण्यासाठी आवश्यक घटक स्पष्ट करा. (8)

Q.6) भारतीय भागीदारी कायदा १९३२ अंतर्गत भागीदाराच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा. (8)

Q.7) खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन) (8)

- 1) जी.एस.टी. विवरणपत्र म्हणजे काय?
- 2) भागीदारी संस्था आणि मर्यादित दायित्व भागीदारी संस्था यातील फरक सांगा.
- 3) उपदान प्रदान (सुधारीत) कायदा २०१८ अंतर्गत तरतुदींचे पालन न केल्याचे परिणाम सांगा.